



11<sup>th</sup> November, 2020

The Secretary  
**BSE Ltd.,**  
Floor 25, Feroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, MUMBAI-400001.

**Script Code: 506405**

Dear Sirs/Madam,

**Sub: Advertisement of Extract of the Statement of the Unaudited Financial Results ( Standalone and Consolidated) for the Q2 quarter ended 30<sup>th</sup> September, 2020 published in the newspapers**

Pursuant to Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, copies of the Extract of the Statement of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the second quarter ended 30<sup>th</sup> September, 2020 published in the following Newspapers are attached:

1. Free Press Journal (English) Edition dated 11<sup>th</sup> November, 2020; and
2. Navshakti (Marathi) Edition dated 11<sup>th</sup> November, 2020.

Further, as per Regulation 47 (1), the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., [www.dmcc.com](http://www.dmcc.com).

You are requested to kindly take the above information in your records.

Thanking You  
Yours Faithfully

For **THE DHARAMSI MORARJI CHEMICAL COMPANY LIMITED**

D.T.Gokhale  
Sr. Executive Vice President and  
Company secretary  
Encl.: as above

**CIN NUMBER: L24110MH1919PLC000564**



# खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना फटका

## प्रतिनिधी/अमरावती

महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शां तालुक्यात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी अमरावती महावितरण अधीक्षक अभियंत्याची भेट घेतली. यावेळी आमदार भुयार यांनी अधीक्षका शेट जीवंत जाळण्याची धमकी दिली.

वरुड मोर्शां तालुक्यातील नादुरस्त रोहिन, सिंग फेज लाईन चार दिवसात सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यासह महावितरण कार्यालय जाळण्याचा इशारा देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. मोर्शां वरुड तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असल्याने ऋतू झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शां वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडवण्याकरिता महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाप्पेदे यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात ठिय्या मंडून चार दिवसात मोर्शां वरुड तालुक्यातील शेकडो नादुरस्त रोहिन, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय जाळण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता अधीक्षक अभियंता काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपाणामुळे वरुड मोर्शां तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ ट्रांसफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रांसफार्मर, १०० केव्हीचे ४ ट्रांसफार्मर, असे एकूण ८० नादुरस्त ट्रांसफार्मर बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तात्काळ सोडवण्याकरिता महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाप्पेदे यांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात ठिय्या मंडून चार दिवसात मोर्शां वरुड तालुक्यातील शेकडो नादुरस्त रोहिन, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय जाळण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता अधीक्षक अभियंता काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपाणामुळे वरुड मोर्शां तालुक्यामध्ये १६ केव्हीचे २५ ट्रांसफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रांसफार्मर, असे एकूण ८० नादुरस्त ट्रांसफार्मर बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

# टाण्यात फटाके विक्रीला परवानगी

## सरकारच्या निर्णयानंतर पालिका घेणार निर्णय; फटाके वाजविण्यावर मात्र बंधन

### वार्ताहर/ठाणे

मुंबई महापालिकेने फटाके वाजवण्यास बंदी घालली असली तरी ठाणे महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाण्यात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ फटाके न वाजवण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात फटाके विक्रीला परवानगी मात्र फटाके वाजवण्यावर बंधन असा विरोधाभास पाहायला मिळत आहे.



वाजविण्यास बंदी केली आहे. यामध्ये ठाणे आणि उल्हासनगरचा देखील समावेश आहे.

ठाणे महापालिकेकडे मात्र अद्याप यासंदर्भात आदेश प्राप्त झाला नसल्याने फटाके विक्रीसंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे फटाके विक्रीसाठी काही अर्ज देखील ठाणे महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. फटाके विक्रीच्या संदर्भात शासन जो निर्णय देईल त्यावरच ठाणे महापालिकेचा निर्णय अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्वांस ठाण्यात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

कोरोना संकटामुळे बाधित रुग्णांना होणाऱ्या त्रासामुळे दिवाळी सणात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत होती. परंतु आता हीरत लवादाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह १८ शहरांमध्ये फटाके विक्रीसाठी आजार श्वसनाशी संबंधित

असल्यामुळे आशा रुग्णांना फटाक्यांचा प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा ठाण्यातील काँग्रेसने केला आहे. त्यामुळे दिवाळीत फटाके विक्रीला तसेच वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

मुंबई महापालिकेने फटाके वाजवण्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या फटक्यांची विक्री व फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हीरत लवादाने बंदी घालली असून २० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे. महापालिका हेदीत दरवर्षी २५० च्या आसपास स्टॉल विक्रीला परवानगी दिली जाते. परंतु यावर्षी संपन्न कायम असल्याने फटाके विक्रीला बंदीही घालण्यात आली नसून पवानगी देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही.

# उपसरपंच संघटनेसाठी बैठक

### वार्ताहर/बंगलुरु

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच हे उपसरपंच व सदस्यांना विश्वासार्थ प्रेरक काम करीत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकार्य परिणाम होतो. राजकारण विरहित निःपक्षपाती जिल्हास्तरीय उपसरपंच संघटना स्थापन करण्याबाबत नियोजन करण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० कुडाळ येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल येथे तातडीच्या बैठकिये आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच या सांविधानिक अधिकार कायद्याने दिलेले आहेत. मात्र त्यांना केवळ सदस्यांप्रमाणेच गौणस्थान दिले जाते. खरे पणाने उपसरपंच हे पद लोभापोशासित असून सरपंच यांना केवळ सहाय्य एवढेच अधिकार आहेत. सहाय्य इतर अधिकार सरपंचांच्या बरोबरीने उपसरपंचांना आहेत. परंतु सरपंच व ग्रामसेवक हे उपसरपंच यांना संविधानाच्या नियमांप्रमाणेच अधिकाराचा वापर करण्यास देत नाहीत.

### दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड

(CIN: L24110MH1919PLC000564)

नोंदणीकृत कार्यालय: प्रसिध्द चॅम्बर, ३१७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.  
फोन: +०२२ २२०४८८८-१-२-३, ईमेल आयडी: corporate@dmcc.com वेबसाईट: www.dmcc.com

**३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही करिता स्टॅटअलोन आणि कन्सोलिडेटेड अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश**

अनु. क्र.	तपशील	स्टॅटअलोन					कन्सोलिडेटेड						
		संपलेली तिमाही अलेखापरिक्षित		संपलेले अर्थ वर्ष अलेखापरिक्षित		संपलेले वर्ष लेखापरिक्षित	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित		संपलेले अर्थ वर्ष अलेखापरिक्षित		संपलेले अर्थ वर्ष लेखापरिक्षित		
		३०-०९-२०२०	३०-०९-२०१९	३०-०९-२०१९	३०-०९-२०१८	३०-०९-२०१९	३०-०९-२०२०	३०-०९-२०१९	३०-०९-२०१८	३०-०९-२०१९	३०-०९-२०१९	३१.०३.२०२०	
१	प्रवर्तमान एकूण उत्पन्न	५४८७.८५	३१५९.३८	४४८८.९४	४३५५.२३	११११६.९६	११३८७.८९	५५८८.३७	३०-०९-२०१९	३०-०९-२०१८	३०-०९-२०१७	१९२३.९२	१९२३.९२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपघटनार्थक आणि/किंवा असाधारण बाबींपैकी)	११९६.३०	६०४.८४	५५९.०४	११९४.३३	१४८८.९९	२५८८.९७	११९७.५६	६०५.६६	५४९.९०	१९२३.९२	१४८८.९७	२५८८.९७
३	करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपघटनार्थक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	११९६.३०	६०४.८४	५५९.०४	११९४.३३	१४८८.९९	२५८८.९७	११९७.५६	६०५.६६	५४९.९०	१९२३.९२	१४८८.९७	२५८८.९७
४	करनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपघटनार्थक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	११६८.४४	५४३.३४	४३४.०८	१०९१.०८	११६९.८३	३१४९.३०	११६७.५६	५४३.३४	४३४.०८	१९२३.९२	१४८८.९७	३१४९.३०
५	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	११६८.८३	५५९.००	४३४.५९	११६८.८४	११७०.५८	३२०४.२९	११६६.००	५५४.३३	४३४.०८	१९२३.९२	१४८८.९७	३२०४.२९
६	इन्फिन्टी भाग मंडोवळ	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९	२९९३.९९
७	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेवरील टर्न्सिव्हेरिगायने इतर इन्फिन्टी (पुनसृजनास राखीव वाटणारा)												
८	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी रु. १० चे मूल्या) (अंतिम आणि इतर प्रयोजनांसाठी)	४.४९	२.९८	१.७७	६.८६	४.६९	१२.६३	४.६८	२.९८	१.७७	४.६८	१२.६३	४.६८

**टीपः**

- कंपनीच्या वरील अलेखापरिक्षित स्टॅटअलोन आणि कन्सोलिडेटेड निष्कर्षांचे लेखागरीखा समितीकडून मान्यतेसाठी पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि सदर निष्कर्षांची शिफारस करण्यात आलेली आहे व संचालक मंडळाने व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे दिनांक १० नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित केलेल्या त्यांच्या बैठकीमध्ये सदर निष्कर्षांस मान्यता दिलेली आहे. संचिपाच्या लेखापरिक्षित समिती (सुविधेच्या बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमानी, २०१५ चा विनियम ३३ अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वार्षिकीतील निष्कर्षांच्या अलेखापरिक्षित स्टॅटअलोन आणि कन्सोलिडेटेड वित्तीय निष्कर्षांचे माहिती पुनर्विलोकन केलेले आहे. संचिपाच्या लेखापरिक्षित समितीच्या निष्कर्षांनुसार अमुदायित आढावा अभिप्राय स्विकारण्यात आलेले आहेत.
- सदर वित्तीय निष्कर्ष कंप्नी अधिनियम, २०१३ चे कलम १३३ अन्वये विलीन केलेल्या मान्यता आणि त्यामध्ये यतून केलेल्या गोपनीयताची तसेच त्यांच्यांतून निर्मित केलेली निर्बंध निव्यायवार्थ आणि भातान्वये संवर्धनाधार मान्य केलेल्या अनेक लेखांनत तथ्यांच्या आधारे मान्य करण्यात आलेले आहेत.
- ३० सप्टेंबर, २०२०/३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आकडेवारी ही ३० सप्टेंबर, २०२०/३० सप्टेंबर, २०१९ पर्यंत अलेखापरिक्षित वर्षांची आकडेवारी आणि ३० जुलै, २०२०/३० जुलै, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित आकडेवारी टद्याच्याची तौलनात्मक आकडेवारी आहेत.
- वित्तीय आणि वित्तीय मालमतांच्या धारण कमांच्या वसुली योजनेसह ही स्टॅटअलोन आणि कन्सोलिडेटेड वित्तीय विवरणे बनवण्यात कोव्हीड-१९ मधून उद्भवणाऱ्या शक्य त्या परिणामांना कंप्नीने विचार केला आहे. कंप्नीने चालू वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी तिची रकत तडतळा स्थिती आणि मिळकत, वॉन्ड व उपकरणे, असतून तसेच, वापररुपस्थिती अधिकाय असलेल्या मत्त, पुनसृजना, वसुली व व्यत्यारी सेवा यांना समावेश असलेल्या तिच्या मालमतांचे धारण मूल्य यांना कंप्नीने समिखर आढावा घेतलेला आहे. संचिपाच्या अंतर्गत स्थितीच्या अद्ययावत निदर्शनांच्या आधारे कंप्नीला मान्य ठरणार रकत वसुली होण्याची अपेक्षा आहे.
- मागील तिमाहीत निव्वळ निव्वळ शिवाय कर येवणीकडे मंडुल्या आणि काळजी घेऊन सर्व प्त्तावटी मध्ये टप्या टप्याने उत्पादन सुरु झाले. चालू कालावधी मध्ये कंप्नीला मुघालेली बाजार व आर्थिक स्थिती आणि व्यावसायिक भावनेमुळे चांगली विक्री करणे शक्य झाले. मंडुल केलेल्या अलेखापरिक्षित स्टॅटअलोन आणि कन्सोलिडेटेड वित्तीय विवरणांवरील कोव्हीड-१९ चा प्रभाव गंभीर मानून त्यांच्यातून काढून काढलेले आहे आणि पुढे कंप्नीची आर्थिक स्थिती व आर्थिक कार्यकारणवत्ता आता परिणामांचे मूल्यमान कतत योज प्रतिक्रिये दर्शित आहे.
- प्रवर्तमान एकूण उत्पन्नामध्ये बंद पडलेल्या कंप्नीच्या खेपेतील शुद्धित्या अधिहस्तनाम/हस्तान्तरणाच्या पूर्वनंतर झा तिमाहीतील रु. ४४९.०० लाख वग समाविष्ट आहे.
  - दो कडे अंत मोराल सिन्धुदुर्गी, २०२० ला २८ सप्टेंबर, २०२० रोजी अर्धवार्षीक समिती दिली. तथापि, कोणत्या तारखेस कोड परिणाम रवरस होईल ते अजून अधिमूचित झालेले नाही. झा कोडच्या परिणामांना आढावा घेतांनाच तत्तुटी अधिमूचित झाल्यानंतर घेतला जाईल व आश्वासनात धरता जाईल.
- कंप्नीचे कामकाय एकच विभागपतुने माहित आहे ते म्हणजे सामान्ये उत्पादन आणि किची मणून प्रवर्तनीय विभागांवरील इंस्ट्रुक्शन-१०८ चा आश्वासनांनी माहिती जणे वित्त लागू होत नाही.
- सेबी (लिस्टिंग ऑनियोगनेम अँड इन्ड्स्ट्रिअल रिस्करायमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(२) च्या आवश्यकतांममाणे निष्कां बीएसई लिमिटेडची वेबसाईट (वुआएल: www.bseindia.com/corporates) वर आणि कंप्नीची वेबसाईट (वुआएल: www.dmcc.com) वर उपलब्ध आहे.

**दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड साठी** सह/ / (बी. एल गोवळकर) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

### वाहन लिलाव सूचना

झोनल स्ट्रुड असेट रिक्वारी ड्रांच, मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलाई इस्टेट, मुंबई - ४००००१.  
फोन: ०२२-४३६८३८७, ४३६८३८८, फॅक्स: ०२२-४३६८३८०  
ई-मेल: armobm@bankofbaroda.co.uk

खासतील नमूद कर्जादारांनी कसूर केल्यामुळे बँकेने पक्षकारांनी निघादित केलेल्या अंमगहणण करारामध्ये प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापर करून खालील नमूद अंमगहणण माल वास्तुनाचा पुर्न कब्जा जप्त केल्या आणि तो तपशिलवार वाहत विस्तार सुरूने नमूद अटी आणि शर्ती आणि "जे आहे जेणे आहे आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने" लिलाव करणावत वित्त करणार.

अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदारांचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिता जंगम मत्तेचे वर्णन	वाहनाची (१) राखीव किंमत आणि (२) इतर रकम	निविदा/इतर जमा करण्याची तारीख आणि वेळ	वाहनाच्या निरीक्षणार्थी तारीख आणि वेळ	ई-लिलावार्थी तारीख आणि वेळ
१	<b>मे. मेरेंगलाल प्राॅपर्टी प्रायव्हेट लिमिटेड</b> ५४/५४, दत्तानी चॅम्बर, एम. व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई ६४ <b>हमीदार: १) श्री. लात्मलोड हि सुझा</b> २) लाईस हि सुझा ११८, लायवरी अपार्टमेंट गावदेवी रोड, पोयसर, कावळिवली मुंबई ६७ ३) लाईस हि सुझा ११८, लायवरी अपार्टमेंट गावदेवी रोड, पोयसर, कावळिवली मुंबई ६७ ४) लाईस हि सुझा ११८, लायवरी अपार्टमेंट गावदेवी रोड, पोयसर, कावळिवली मुंबई ६७	मसिडिब बेझ, मॉडेल ई-२५०, सीडीआय नोंदीच्या कर. एएएच४७७-८३२२ निर्मिती वर्ष २०१६ येथे पाक केलेली पत्ता २९, आदर्श लुगु मॉडेल, रोड कर. २७ आयडीआय कॉलेज मेम गेट समोर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम ४००८०४	१. रु. १४५००००.०० २. रु. १४५००००.००	१८.१२.२०२० साय. ५.०० पर्यंत	०८.१२.२०२० स. ११.०० ते सु. ०१.०० साय. ६.००	११.१२.२०२० सु. ०२.०० ते साय. ६.००

अटी आणि शर्ती :-  
१. इमारत अनामत रकम अर्नालाईन बोली सादर करण्यापूर्वी बँक ऑफ बडोदारांचे खाते क्र. ०३३०२००००१२३१, नाव - एआयएसपी रिक्वारी खाते, शाखा, बॅलाई इस्टेट शाखा आरएफएससी कोड: BARB0BALBOM (पाचवे अक्ष शुन्य) मध्ये आरटीजीए/एईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत वजा करणे आवश्यक आहे.  
२. बोली "जे आहे जेणे आहे आणि जे आहे जसे आहे अटीत" विनियम अंतर्गत केलेल्या आणि इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या वाहन पध्दतीत ही अटी आणि शर्ती घ्याव्यात.  
३. बोलीदारांनी सह अर्नालाईन बोली सादर करण्यासाठी नोंदवण्यासाठी अंतिम तारीख १८.१२.२०२० रोजी सं. ५.०० पूर्वी आहे. लिलाव विक्री प्रत्येकी ५ मिनिटांच्या कालावधीच्या अर्धवार्धित विस्तारसह दिनांक १९.१२.२०२० रोजी सु. १.०० पासून साय. ५.०० पर्यंत वेबसाईट: <https://bob.auction.tiger.net> मार्फत अर्नालाईन ई-लिलाव/बोलीने करणवत येईल.  
४. इच्छुक बोलीदारांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे अत्यंतिलडा डाटा, बोलीचे सादरिकरण, ई-बोलीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण इ. करिता मदत हवी असल्यानी, श्री. विजय शेटी आणि हार्दिक (+९१-९९१९१००२४३१, ९९०८४३४७७३) मे. ई-प्रोसेसर् टेलिकॉमिज्म लि. अकरा टायगर, वी०४, वी अस्टडी-११, ओरेंटल बिल्डिंग, गुजरात कालेतबजळ, एलिस डब्ल्यू. अस्मादबाब-३८० ००६ गुजरात. वेबसाईट: [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net)  
५. आरटीजीए/एईएफटी/फंड ट्रांसफर मार्फत वजा करणे अत्यंतिलडा डाटा, बोलीचे सादरिकरण, ई-बोलीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण इ. करिता मदत हवी असल्यानी, श्री. विजय शेटी आणि हार्दिक (+९१-९९१९१००२४३१, ९९०८४३४७७३) मे. ई-प्रोसेसर् टेलिकॉमिज्म लि. अकरा टायगर, वी०४, वी अस्टडी-११, ओरेंटल बिल्डिंग, गुजरात कालेतबजळ, एलिस डब्ल्यू. अस्मादबाब-३८० ००६ गुजरात. वेबसाईट: [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net)  
६. बोलीदारांनी सह अर्नालाईन बोली सादर करण्यासाठी नोंदवण्यासाठी अंतिम तारीख १८.१२.२०२० रोजी सु. १.०० पासून साय. ५.०० पर्यंत वेबसाईट: <https://bob.auction.tiger.net> मार्फत अर्नालाईन ई-लिलाव/बोलीने करणवत येईल.  
७. इच्छुक बोलीदारांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे अत्यंतिलडा डाटा, बोलीचे सादरिकरण, ई-बोलीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण इ. करिता मदत हवी असल्यानी, श्री. विजय शेटी आणि हार्दिक (+९१-९९१९१००२४३१, ९९०८४३४७७३) मे. ई-प्रोसेसर् टेलिकॉमिज्म लि. अकरा टायगर, वी०४, वी अस्टडी-११, ओरेंटल बिल्डिंग, गुजरात कालेतबजळ, एलिस डब्ल्यू. अस्मादबाब-३८० ००६ गुजरात. वेबसाईट: [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net), [www.bob.auction.tiger.net](http://www.bob.auction.tiger.net)  
८. सादर करावयाची बोली किंमत रॉखिल किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव रु. १.००/- (एके दहा हजार मत्त) च्या पटीत वाढवावेत.  
९. वाहने राखीव किंमतीच्या खाली विकले जाणार नाही.  
१०. यशस्वी बोलीदारांनी त्यांच्या/तिच्या नावे बोली निविदन झाल्यापासून ४८ तासात खंड ६ मध्ये दिलेल्या पध्दतीने खरोटी रकमेच्या २५% (अगोदर भाग केलेली इतर अनामत धरून) भरणा करणे आवश्यक आहे. खरोटी किंमतीच्या उर्वरित त्यांना विक्री अधिहस्तकांनाची सूकृती/निविदतीच्या १५ दिवसांत त्या पध्दतीत भरणे करणे आवश्यक आहे. कसूवार उल्ल्यास इतरा अनामत रकमेसह तोयवत भरणे केलेली सर्व रकम जप्त करण्यात येईल (यशस्वी बोलीदारांच्याकडून) असाय. यशस्वी बोलीदारांची इ.अ.र. व्याजांशिवाय आरटीजीए/एईएफटी/फंड ट्रांसफर मार्फत वजा करणे आवश्यक आहे. अर्नालाईन बोली सादर केल्यानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या वाहना, वाहनासदरि प्रचार, बोलीनंतर झालेल्या वाहत विस्तार घेतला जाणार नाही.  
११. निम्नव्यवस्थेकरितांना पूर्वीच्या बोलीदारांनी कृती न केल्यास कृती करण्यासाठी पुढील उच्चतर बोलीदाराला बोलविण्यासार कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही पूर्वप्रवेशिनाय विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुभारणे/किची तदकृत/पुडे ठरकणे/एर करणे किंवा कोणतीही बोली स्वतःच्या मज्बेने स्वीकारणे वा नाकारणेच्या सर्वकी हकक राहिल.  
१२. यशस्वी बोलीदारांना विलीन पत्रात विक्री प्रमाणपर जारी करण्यात येईल आणि श्वरस बोलीदारांनी प्रत्येक कायचामुदर देव आरटीओ हेस्तानंतर प्रचार, सांविधिक धरकाची/कर/उपचार/शुल्क/इच्छुत्तु प्रदान केल्यास आवश्यक आहे.  
१३. संपूर्ण बोली रकम प्राप्त झाल्यानंतर बँक विलीन पत्रात विक्री प्रमाणपर जारी करण आणि लिलाव खरोटीदाराने आश्चर्य आरटीओ हेस्तानंतर प्रचार, सांविधिक धरकाची/कर/उपचार/शुल्क/इच्छुत्तु प्रदान केल्यास आवश्यक आहे. यशस्वी बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव रु. १.०० दिवसात आरटीओ नोंदीमध्ये वाहन हेस्तानंतर कसून च्यावते आहे त्यांनाच फक्त बँक लिलाव खरोटीदाराना वाहन संघनेत.  
१४. खरोटीदाराने वाहनाची संपूर्ण वसुली घेणे व परिचरालय कर आणि दर वेळी समाप्तल देव सर्व सांविधिक देणी, नोंदीचा प्रचार, विक्री प्रमाणपर समाविष्ट स्टॅप कुटुटी, प्रचार भावनेचे आहे. विक्री प्रमाणपर फक्त यशस्वी बोलीदारांच्या नावेच निर्मित करण्यात येईल.  
१५. इच्छुक बोलीदार त्यांच्या/तिच्या खचने वरील नमूद तारीख आणि वेळामुळे मिळकतीचे निरीक्षण करू शकनात. पुढील तपशिलाकरिता कृपया उपरोक्त ठेवकमपणे बँक सांविधिक लिलाव करावे.  
१६. विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया बँक ऑफ बडोदारांची वेबसाईट म्हणजेच [www.bankofbaroda.com](http://www.bankofbaroda.com) मध्ये दिलेल्या लिंकाचा संदर्प घ्यावा.  
१७. खरोटीदाराने त्यांच्या खचने डिवलिकेरीने नंतर एका मिनिटात त्यांच्या/तिच्या नावे वाहन हेस्तानंतर करावेंच आहे.  
१८. खरोटीदाराने रु. १,०००० चे वतीपूर्वी बंध सही करून डिवलिकेरीने नंतर त्यांच्या/तिच्या नावे वाहन हेस्तानंतर करण्याची सर्व जबाबदारी घ्याव्यची आहे.  
१९. कार डिलेव्/एजन्सीव निविदा प्रक्रियेने सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांच्या नावे वाहन हेस्तानंतर करावे लागेल.  
२०. लिलाव खरोटीदाराने १० दिवसात त्यांच्या नावे वाहन हेस्तानंतर करण्यास कसूर केल्यास लिलाव खरोटीदार बँकेला वाहत जाणूक/सेम/किंपाि चांरजे यामाठी जबाबदार राहिलेल.  
२१. निसर्क: १०.११.२०२०  
डिळाण: मुंबई

### सिम्प्लेक्स कास्टिंग लि.

सी आयएसए: एल२७३२०एएएच१९८०पीएलसी६७४५९  
नों. कार्यालय: ६०१/६०१ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, ईमेल: [cs@simplexcastings.com](mailto:cs@simplexcastings.com)

**३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा**

अ. क्र.	तपशील	अलिप्त						एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेले अर्थ वर्ष		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले अर्थ वर्ष		संपलेले अर्थ वर्ष		
		३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०					



**THE VICTORIA MILLS LIMITED**  
Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parle, Mumbai 400013  
CIN : L1710MH1936PLC000357 Tel No.: 249719293, Fax No.: 24971194  
Email ID: vicmil2013@gmail.com, Website: www.victoriamills.in

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020**  
(Rs. in lakhs)

Particulars	Quarter Ended		Quarter Ended
	30/09/2020	30/09/2019	
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from operation (Net)	34.53	86.51	51.98
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2.65)	14.96	17.61
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.65)	14.96	17.61
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.40)	10.71	13.11
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss and Other Comprehensive Income for the period)	145.40	291.47	148.47
Equity share Capital	98.56	98.56	98.56
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year)	-	4148.42	-
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)			
a) Basic	(2.43)	10.86	13.30
b) Diluted	(2.43)	10.86	13.30

**Notes:**  
The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, and on the Company website www.victoriamills.in. The specified items of the standalone financial results of the Company are given below:

Particulars	Quarter Ended		Quarter Ended
	30/09/2020	30/09/2019	
	Unaudited	Unaudited	Unaudited
Revenue from continuing operations	28.63	69.22	40.59
Profit before tax from continuing operations	(7.94)	(1.21)	6.73
Profit before tax from discontinued operations	-	-	-
Net profit after tax from continuing operations	(6.89)	(1.21)	5.68
Net profit after tax from discontinued operations	-	-	-
Net profit after tax from continuing operations and discontinued operations	(6.89)	(1.21)	5.68

The above Unaudited Financial Results for the quarter and six month ended September 30th 2020 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on November 10th 2020 and approved by the Board of Directors in its meeting held on November 10th 2020. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same.

FOR THE VICTORIA MILLS LTD.,  
Sd/-  
(ADITYA MANGALDAS)  
MANAGING DIRECTOR  
DIN NO 00032233

Date: 10.11.2020  
Place: Mumbai

**MPL Plastics Limited**  
(CIN : L25209MH1992PLC066635)  
Regd. Office : 2, Ashish Warehouse Corporation, Punjab Foundry Industrial Estate, Near Classic Studio, Mira Bhayander Road, Kashimira, Mira Road (East), Dist. Thane - 401 104. Tel: 022-28455450 / 28458967  
Dist. Thane - 401 104. Tel: 022-28455450 / 28458967  
Email: mplho@mplindia.in, Website: www.mplindia.in

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months ended 30th September, 2020**  
(Rs. in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter		
		Ended 30.09.2020	Ended 30.09.2019	Ended 30.09.2019
1	Total Income From Operations	9	17	207
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12)	(34)	(64)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12)	(34)	(64)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12)	(34)	(64)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(13)	(35)	(64)
6	Equity Share Capital	1,250	1,250	1,250
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet of previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- Each)			
	(a) Basic	(0.10)	(0.27)	(0.51)
	(b) Diluted	(0.10)	(0.27)	(0.51)

**Notes:**  
The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website www.mplindia.in

The above results were reviewed by the Statutory Auditors and also by the Audit Committee and have been taken on record and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2020.

By order of the Board  
For MPL Plastics Limited,  
Sd/-  
M.B. Vaghani  
Date : 10th November, 2020  
Whole Time Director

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020**  
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		30-09-2020	30-06-2020	30-09-2019	30-09-2019		31-03-2020
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED		AUDITED
1	Total Income (Net)	-	-	-	-	1.56	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	(2.12)	(4.90)	(13.63)	(7.02)	(16.97)	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	(2.12)	(4.90)	(13.63)	(7.02)	(16.97)	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	(2.12)	(4.90)	(13.63)	(7.02)	(16.97)	
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-	
6	Total Comprehensive income ( after tax)	-	-	-	-	-	
7	Equity Share Capital	138.83	138.83	138.83	138.83	138.83	
8	Earning per shares (of ₹ 5/- each) not annualized	-	-	-	-	(2.71)	
	Basic ₹	-	-	-	-	-	
	Diluted ₹	-	-	-	-	-	

**Notes:**  
1. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the half year ended September 30, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year ended financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.aecl.net.in.  
2. This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (INDAS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016.

For Amalgamated Electricity Company Limited  
Milan Dalal  
Director  
DIN: 00062453

Place : Mumbai  
Date : November 10, 2020

**HERCULES HOISTS LIMITED**  
501-504, Shelton Cubix, 87/15, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Maharashtra  
Regd. Office - Bajaj Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 226, Jammnal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021  
P:+91 022-45417305/06; Email : info@indef.com; URL: www.indef.com  
CIN: L45400MH1962PLC012385

**EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ HALF YEAR ENDED 30-09-2020**  
(Rs. in lakhs)

S.N.	Particulars	Quarter ended			Half Year Ended			Year Ended
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
		30/09/2020	30/06/2020	30/09/2019	30/09/2020	30/09/2019	31/03/2020	
1	Total income from operations	2432.61	1008.70	2731.06	3441.31	4904.16	9,793.11	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	389.90	0.91	579.45	390.81	787.59	1,598.91	
3	Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items )	282.94	24.20	473.18	307.14	613.65	1,297.92	
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss)for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	590.11	5,443.45	(129.55)	6,033.56	1,412.43	(8,372.92)	
5	Equity Share Capital	320.00	320.00	320.00	320.00	320.00	320.00	
6	Other Equity	-	-	-	-	-	38,847.67	
7	Earnings Per Share (of Rs. 1.00 each) - Basic & Diluted:	0.88	0.08	1.48	0.96	1.92	4.06	

**Notes:** The above is an extract of the detailed format of the Results filed with the Stock Exchanges and the full format of the Results are available on the websites of www.bseindia.com; www.nseindia.com and www.indef.com

For Hercules Hoists Limited  
H A Nevatia  
Whole-time Director  
Date: 10-11-2020  
Place: Mumbai

**CORRIGENDUM**  
This is with reference to Public Notice published in The Free Press Journal (Mumbai Edition) on 04/11/2020, by the owners i.e. M/s. Vastu Realtors & Developers, of the land bearing Final Plot No. 782, of Village Kanheri, ("THE SAID PROPERTY"), in respect of the heirs of Mr. Sonia Lal Thakur for any claim in the said property. The land bearing FP No. 782 was wrongly worded as CTS No. instead of FP (Final Plot) No. All other details remain the same. The said Public Notice dated 04/11/2020, shall always be read with the above correction.  
M/S VASTU REALTORS & DEVELOPERS  
PARTNER  
Dated : 11/11/20 Place Mumbai

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that my client MR. RAVINDRANATH BHASKAR BHOPATRAO, is the present owner of a residential premises bearing Flat No. 305, admeasuring about 620 Sq. Ft. built up area or thereabouts, located on the 3<sup>rd</sup> floor of the Building known as Yojana Co-operative Housing Society Ltd; situated at Prashant Nagar, Naupada, Thane (West) - 400 602. (hereinafter referred to as "the said Flat"). My client have purchased the said Flat from M/S. B. J. DEVELOPERS by Agreement dated 24/03/2003. The said original Agreement dated 24/03/2003 is lost and misplaced and even after diligent search the same is not traceable. Any person/s in custody of the said Agreement and/or having claim / right of whatsoever nature against the said Flat are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at Akanksha, 2<sup>nd</sup> Floor, above ICICI Bank, Sane Guruji Nagar, Mulund (East), Mumbai-400 081, within Seven (7) days from the date hereof, failing which it will be presumed that no person has any claim / right against the said Flat and my client shall be free to deal with the said Flat in any manner, as per his own discretion, without any further reference to such claims, if any.  
Place: Mumbai  
Date: 11/11/2020  
SAMIR K. VAIDYA  
Advocate  
Office Add: Akanksha, 2nd Floor, Sane Guruji Nagar, 90 Feet Road, Mulund (East), Mumbai - 400 081  
Mob: 9820565632/21635632

**LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED**  
(FORMERLY KNOWN AS DRILCO METAL CARBIDES LIMITED)  
CIN:L99999MH1974ULL017951  
Registered Office: 201 , Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai - 400056  
Tel. 26202299 / 26203434 Fax: 022 - 26240540, Email: accounts@latimmetal.com, Website: www.latimmetal.com

**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020**  
(₹ In lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Standalone				Consolidated							
		3 months ended on 30/09/2020	Preceding 3 Months Ended 30/06/2020	3 Months Ended 30/09/2019	Half Year ended on 30/09/2020	Year ended on 30/09/2020	3 months ended on 30/09/2020	Preceding 3 Months Ended 30/06/2020	3 Months Ended 30/09/2019	Half Year ended on 30/09/2020	Year ended on 30/09/2020		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations (net)	9.12	0.11	565.24	9.23	575.02	639.52	11,330.91	5,431.02	3,823.49	16,761.93	11,678.29	17,812.54
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(22.40)	(14.23)	(50.84)	(36.63)	(60.84)	(133.09)	690.57	6.63	(554.97)	697.20	(1,020.01)	(1,419.02)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(22.40)	(14.23)	(50.84)	(36.63)	(60.84)	(133.09)	690.57	6.63	(554.97)	697.20	(1,020.01)	(1,419.02)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(22.40)	(14.23)	(50.84)	(36.63)	(60.84)	(139.35)	641.64	0.87	(489.59)	642.51	(961.68)	(1,379.99)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(22.40)	(14.23)	(50.84)	(36.63)	(60.84)	(139.35)	641.64	0.87	(489.59)	642.51	(961.68)	(1,379.15)
6	Equity Share Capital	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14	883.14
7	Earning per share of Rs. 10/- each	(0.25)	(0.16)	(0.59)	(0.41)	(0.71)	(1.62)	7.27	0.01	(5.70)	7.28	(11.21)	(16.08)
	Basic (in Rs.)	(0.25)	(0.16)	(0.59)	(0.41)	(0.71)	(1.62)	7.27	0.01	(5.70)	7.28	(11.21)	(16.08)
	Diluted (in Rs.)	(0.25)	(0.16)	(0.59)	(0.41)	(0.71)	(1.62)	7.27	0.01	(5.70)	7.28	(11.21)	(16.08)

**Notes:**  
1 The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on 9th November, 2020.

FOR LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED  
Sd/-  
RAHUL TIMBADIYA  
Managing Director

Place : Mumbai  
Date : November 09, 2020

**THE INVESTMENT TRUST OF INDIA LIMITED**  
(Formerly known as Fortune Financial Services (India) Limited)  
Regd. Office: Naman Midtown, 'A'- Wing, 21<sup>st</sup> Floor, Unit No. 2103, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013.  
Tel.: +91-22-4027 3600; Fax: +91-22-4027 3700; Email: cosecretary@iti.org.com; Website: www.itigroup.co.in  
CIN: L65910MH1991PLC026067

**Extract of unaudited consolidated financial results for the quarter and six months ended September 30, 2020**  
(₹ in lakhs)

Sr. no.	Particulars	Quarter ended		Half year ended		Year ended	
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2019		31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		Audited
1	Total Revenue from operations	7,266.71	6,820.01	12,259.71	14,086.72	26,138.85	
2	Net profit/(Loss) for the period (before tax, exceptional items and share of profit of associates)	319.24	499.05	237.14	818.29	64.02	
3	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional items and share of profit of associates)	577.65	486.09	260.20	1,063.74	209.20	
4	Net Profit/(Loss) for the period (after tax, exceptional items and share of profit of associates)	457.94	162.45	112.62	620.39	(236.40)	
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	456.36	160.90	115.77	617.26	(233.05)	
6	Paid up Equity Share Capital (Face value ₹10 per share)	5,102.38	5,102.38	5,102.38	5,102.38	5,102.38	
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	52,465.47	
8	Earnings per share before and after extraordinary items (face value of ₹ 10 each)	0.89	0.31	0.19	1.20	(0.51)	
	Basic (₹)	0.89	0.31	0.19	1.20	(0.51)	
	Diluted (₹)	0.88	0.30	0.19	1.18	(0.50)	

**Notes:**  
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meetings held on November 9, 2020.  
2. This results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section 133, of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
3. The above is an extract of the detailed unaudited quarter and six months ended September 30, 2020 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Financial Results of the quarter and six months ended September 30, 2020 are available on the BSE website at www.bseindia.com, NSE website at www.nseindia.com and the Company's website at www.itigroup.co.in  
4 Standalone information:

Particulars	Quarter ended		Half Year ended		Year ended
	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2019	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total Income	2,169.13	979.35	5,695.25	3,148.48	12,386.00
Loss before tax	(259.98)	(303.96)	(131.62)	(563.94)	(481.10)
Loss after tax	(252.09)	(276.78)	(116.84)	(528.87)	(407.30)

Mumbai, November 9, 2020  
Please visit us at www.itigroup.co.in

Chintan V. Valia  
Chairman  
(DIN: 05339396)

**ATV PROJECTS INDIA LIMITED**  
(CIN : L99999MH1987PLC042719)  
Registered Office : 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 Tel No: (022)28380346/49; Fax: (022)28380353  
E-mail ID: atvprojects@gmail.com website: www.atvprojects.co.in

**Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended on 30th Sept, 2020**  
(Rs in Lacs)

Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total income from operations	794.93	960.27	1211.17	1855.63	3779.86
Net Profit / (Loss) for the Period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	60.12	57.88	93.19	83.15	279.29
Net Profit / (Loss) for the period (before tax, after Exceptional and/or Extraordinary items)	499.43	57.88	532.50	83.15	279.29
Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and/or Extraordinary items)	503.52	60.94	533.41	89.44	245.22
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	503.52	60.94	533.41	89.44	245.22
Equity Share Capital	5255.57	5255.57	5255.57	5255.57	5255.57
Earnings Per Share (of Rs.10/- each) for continuing and discontinued operations)					
Basic : (In Rs.)	0.95	0.11	1.00	0.17	0.46
Diluted : (In Rs.)	0.95	0.11	1.00	0.17	0.46

**Notes:**  
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange and Company website (www.bseindia.com) .  
2. The above unaudited results for the Quarter ended 30/09/2020, were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10/11/2020 and have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company.

For ATV PROJECTS INDIA LIMITED  
Sd/-  
(H.C. Gupta)  
Director  
Place : Mathura  
Date : 10.11.2020

**ATV PROJECTS INDIA LIMITED**  
(CIN : L99999MH1987PLC042719)  
Registered Office : 1201, 12th Floor, Windfall Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059 Tel No: (022)28380346/49; Fax: (022)28380353  
E-mail ID: atvprojects@gmail.com website: www.atvprojects.co.in

**Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> September 2020**  
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended Unaudited	Half Year Ended Un				